

पारधी विकास कार्यक्रम व आदिम जमाती  
विकास कार्यक्रम याखाली मंजुर केलेल्या  
घरकुलांना शबरी आदिवासी घरकुल  
योजनेप्रमाणे अनुदान देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग,  
शासन निर्णय क्रमांक शघयो -२०१६/प्र.क्र.३३६/का-१७  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : ७ जून, २०१७.

- वाचा :-** १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. घरकुल-२०१६/ प्र.क्र.३७ / का-१७,  
दिनांक २७.०५.२०१६.  
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. शघयो -२०१६/प्र.क्र.३३६/का-१७,  
दिनांक ०६.०१.२०१७.  
३) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. आदिम-२०१७/ प्र.क्र.१३ / का-१९,  
दिनांक ०६.०२.२०१७.

**शासन निर्णय :-**

संदर्भ क्रमांक २ वरील दिनांक ०६.०१.२०१७ च्या शासन निर्णयान्वये शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या अनुदानात सुधारणा करण्यात आली आहे. पारधी विकास कार्यक्रम व आदिम जमाती विकास कार्यक्रम याखाली मंजुर केलेली घरकुले शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या निकषानुसार बांधण्याचा अनुक्रमे संदर्भ क्रमांक १ व ३ वरील दिनांक २७.०५.२०१६ व दिनांक ०६.०२.२०१७ च्या शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पारधी विकास कार्यक्रम व आदिम जमाती विकास कार्यक्रम याखाली मंजुर केलेल्या घरकुलांकरीता संदर्भ क्रमांक २ वरील दिनांक ०६.०१.२०१७ च्या शासन निर्णयानुसार शबरी आदिवासी घरकुल योजनेकरीता निश्चित केलेल्या अनुदानाप्रमाणे अनुदान देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर दोन्ही कार्यक्रमाखालील घरकुलांकरीता दिनांक ०६.०१.२०१७ च्या शासन निर्णयातील निकषानुसार अनुदान देण्यात यावे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१७०६०७१५०४१८९१२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( गजानन रा. देशमुख )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा.सभापती, विधान परिषद, विधान भवन, मुंबई.
३. मा.अध्यक्ष, विधानसभा, विधान भवन, मुंबई.
४. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव
६. मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव
७. सर्व मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
८. सर्व विधानसभा/विधान परिषद सदस्य
९. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई.
१०. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. प्रधान सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशीक
१३. सर्व जिल्हाधिकारी,
१४. सर्व महानगरपालिका आयुक्त,
१५. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
१६. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष- ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, नवी मुंबई.
१७. सर्व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.
१८. सर्व मुख्याधिकारी नगरपालिका / नगरपरिषद.
१९. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, नाशीक, अमरावती व नागपूर.
२०. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व).
२१. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा), महाराष्ट्र १ / २, मुंबई/नागपूर
२२. वित्त विभाग (व्यय-१४/अर्थसंकल्प-७), मंत्रालय, मुंबई
२३. संचालक, लेखा व कोषागारे, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई
२४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
२५. जिल्हा कोषागार अधिकारी, नाशीक.
२६. सर्व उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
२७. अवर सचिव (का.६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
२८. निवडनस्ती (का-१७)